

Technocraft Industries (India) Limited

Registered Office: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

September 6, 2020

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

Ref: Script Name: TIIL

Dear Sir / Madam,

BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Script Code: 532804

Sub: Newspaper advertisement for Notice of the 28th Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information

Please find enclosed the copies of the newspaper advertisement for Notice of the 28th Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information in Business Standard (all editions) in English and Mumbai Lakshadweep (Mumbai Edition) in Marathi in respect of captioned subject.

Thanking You,

Yours truly,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai Company Secretary

Operational strength, subsidiaries lend merit to State Bank's re-rating

Mumbai, 4 September

rokerages, both foreign and domestic, recently raised their rating on SBI with a target price of up to ₹310, indicating potential upside of 50 per cent from the present ₹207.

SBI's ability to generate strong operating profit, a strong balance sheet (B/S), and strong growth potential of subsidiaries justifies the re-rating potential, even though it comes when the banking system is exposed to asset quality risk.

Nitin Aggarwal, analyst at Motilal Oswal, says: "Besides lower funding costs (led by falling deposit rates), market share gains — both in advances and deposits along with digital capabilities will help SBI maintain strong momentum in pre-provisioning operating profit (PPOP)."

"Even if bad loans rise on account of the Covid-led slowdown, SBI's operating profit will keep it in good stead, to offset an increase in provisions," said a fund manager at a domestic fund house.

In the last four years, SBI has posted average annual PPOP (excluding ₹35,000 crore of cumulative trading income) of ₹50,000 crore, which has helped absorb maximum loan loss provisions. Rising leverage and focus on digitisation should also help lower its higher cost-to-income ratio.

Additional support will stem from unrealised investment gains, which could account for 18 per cent of SBI's loan loss provisioning requirement over the medium term, said Goldman Sachs in a recent report. SBI is also better placed in terms of asset quality. A large chunk, or close to 60

BORROWER PROFILE ■ % of loan book Share of PSU customers (%) Personal loans Corporate loans Figures based on June quarter

per cent of SBI's loans, is to public-sector

unit employees, while 60-95 per cent of

Parasrampuria, say: "SBI is better posi-

tioned than peers in terms of Covid impact

on asset quality, as its share of govern-

ment/PSU staff is disproportionately large."

in FY18 offers more comfort. The SBI man-

agement, during its June quarter analysts'

call, had indicated a slippage ratio of 1.5-1.6

per cent in FY21 in the base case due to

Covid-19, lower than over 2 per cent in FY20.

per cent for the June quarter was also

among the highest, and its capital position

(tier-1 ratio of 11.4 per cent) fared better.

Provisioning coverage ratio (PCR) of 86.3

A B/S clean-up in the corporate segment

CLSA analysts, led by Adarsh

retail advances are to PSU staff.

Home loans Source: CLSA and Bank **VALUE CREATORS: BANKING ON SUBSIDIARIES** TOTAL VALUE OF SUBSIDIARIES/INVESTMENTS: ₹150,329 cr

	cap (₹ cr)	stake (%)	worth (₹ cr)
State Bank of India	184,427	-	-
Subsidiaries/investments			
SBI Cards and Payment Services	76,656	69.51	53,284
SBI Life Insurance Co	83,459	55.50	46,320
SBI General Insurance	-	70.00	10,000
SBICAPS & SBI MF*	-	-	22,000
YES Bank	35,753	30.00	10,726
UTI MF	-	18.50	2,000
Regional rural banks	-	100.00	6,000
Market value as on Sentember 4			

*SBI holds 63% in SBI MF and 100% in SBICAPS
SBI General Insurance, SBICAPS, SBI MF, and UTI MF are not listed

Source: Exchange, brokerages Consequently, many analysts foresee class in their segments. These have grown improvement in the valuation of SBI's core

SRI's investment across subsidiaries and YES Bank is worth ₹1.50 trillion. Excluding this from its m-cap of ₹1.84 trillion, the residual value of ₹34,000 crore for SBI's banking business is lower than Bandhan Bank's market cap of ₹50,573 crore, IndusInd Bank's ₹42,703 crore, and YES Bank's ₹35,753 crore.

banking franchise, which was very low.

While part of the holding company discount (15-20 per cent) may apply to investments in subsidiaries, these businesses have grown well prior to Covid-19, and are expected to sustain the healthy growth.

CLSA says subsidiaries (SBI Cards, SBI Life, and SBI Mutual Fund) are the best-in-

at a CAGR of 25-40 per cent since five years, driven by SBI's distribution strength. Their contribution also ensures that capital raising by SBI is not book-dilutive. Overall, riskreward for SBI remains favourable. Longterm investors may wait for a correction before entry.

Among downside risks include a prolonged slowdown, significant stress at YES Bank, and sharper-than-expected slippage of restructured assets into bad loans.

Lalitabh Srivastava, deputy vice-president at Sharekhan, says: "We don't see major downside risks from the Supreme Court order. While restructuring will help realign exposures, SBI's robust PCR and operating metrics offers strong comfort."

SBI Small Cap Fund

SBI MF will stop accepting lump sum

investments into SBI Small Cap Fund.

The fund house will only accept sys-

tematic investment plans (SIPs) that

up to ₹5,000 per investor. The decision

comes after a sharp rally in small cap

surged nearly 40 per cent for the three

months ended August. AUM for the

scheme has topped the ₹5,000 crore

mark. Experts said the decision was

prudent given the size of its fund and

The Nifty Smallcap 100 index has

restricts flows

universe since June.

rising valuations in

Work hard to improve your credit score

This assumes significance with more lenders likely to increase their risk premiums

SANJAY KUMAR SINGH

Bank of Baroda (BoB) recently hiked the credit risk premium it charges home loan customers (the risk premium is added to the external benchmark rate to arrive at the home loan rate). It also made its credit score criteria more stringent State Bank of India, the country's largest lender, hiked its risk premium in May. The gains that accrue to a home loan borrower because of the decline in the reporate get offset, to some extent, when there is an increase in risk premium.

BoB's best rate has risen from 6.85 per cent to 7 per cent thanks to the hike in risk premium. The credit score needed to avail of this rate has risen from 726 and above to 775 and above. The bank offered four credit score slabs (with linked interest rates) earlier. That has now increased to five. The risk premium range — the difference between what customers in the top and the bottom credit score slab pay — was 100 basis points (bps) earlier, but has now increased to 135 bps.

Banks expect the stress in their loan books to rise and, hence, want to provision for this by charging a higher risk premium. "Given the uncertainty surrounding the income and financial stability of borrowers and risk

aversion among banks, the latter are leveraging the credit score to reduce their risk," says Adhil Shetty, chief executive officer, Bankbazaar. He

believes other banks might follow suit. And while the higher risk premium currently

applies to new borrowers, Shetty believes that if a customer's credit assessment undergoes a substantial change, the risk premium associated with her loan could also be revised.

As for BoB making credit score standards stiffer, Arun Ramamurthy, a Mumbai-based credit advisory expert, says: "The idea is to cherry-pick better-quality

premiums much

YOUR

MONEY

Many customers who had

TIPS FOR MAINTAINING A GOOD CREDIT SCORE

■ Do not miss out on EMIs or credit card repayments

credit card

- Do not exceed 40-50 per cent of the spending limit on your
- Maintain a mix of secured and unsecured loans and avoid overdependence on the latter
- Closing old accounts, like a credit card that you have used for 10-15 years, may adversely affect your score
- Do not apply to 10-15 banks when you need a loan. Too many hard enquiries in succession affect your score
- Now that the moratorium has ended, start repaying your EMIs unless your loan gets restructured

applied to BoB for a new loan or to refinance an old one could not get their loans sanctioned before the rates increased. "Those who have not vet paid a processing fee or got a sanction letter should try other players from whom they could get a rate slightly below 7 per cent," says

Aditya Mishra, founder and chief executive officer of SwitchMe, a digital home loan broker. He also emphasises the need to act fast.

Overall, this is a good time for taking a home loan. "Interest rates have fallen from around 8 per cent oneand-a-half years ago to around 7 per cent now.

Against this backdrop, even if a bank does risk-based pricing, you are still getting a good rate," says Ramamurthy. He believes that since lenders are flush with liquidity, face high competitive pressures, and need to build their retail loan books, they might not raise risk

The bottom line is that while a good credit score was always an asset, it has become even more crucial now. So, do your best to maintain or improve it (see table).

Oil sinks below \$40 on stock losses



Date: 04.09.2020

HPL ELECTRIC & POWER LIMITED

Notice

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of Board of Directors of HPL Electric & Power Limited is scheduled to be held on Monday,14th September, 2020, inter alia to consider and approve the Un-audited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

The said Notice may be accessed on the Company's Website i.e. www.hplindia.com and the second of the Stork Exchanges. Website i.e. www.hplindia.com and

may also be accessed on the Stock Exchange's Websites at www.nseindia.com and

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road,

MIDC, Andheri (E), Mumbai - 93

Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252

Email: investor@technocraftgroup.com,

London, 4 September

Oil tumbled below \$40 a barrel for the first time in a month with equity losses accelerating and the dollar strengthening.

Futures in New York declined as much as 3.5 per cent on Friday with prices on track for the worst week since June. Stocks in the US, Europe and Asia were weaker, with the S&P 500 Index falling more than 2 commodities

For HPL Electric & Power Limited

Vivek Kumar

denominated in the currency. Petroleum Exporting Countries

think that the market has maybe gone a little too far, gotten ahead of the economy. and they're selling off more demand outlook. The fuel's prebroadly," said Michael Lynch, president of Strategic Energy & Economic Research. "The selloff in equities reflects a bit more pessimism about the economy."

Crude is off to weak start in September as Covid-19 flare ups in various parts of the world per cent. The dollar also threaten a sustained rebound strengthened, decreasing the in oil consumption at a time when the Organization of

"People may be starting to and its allies are returning oil to the market.

The diesel market is also weighing on the overall mium to Brent, a key metric used to gauge the market's strength, plunged to the lowest in at least nine years due to stuttering consumption and a glut of supply.

Diesel, used to power heavy industry such as agriculture and mining, as well as cars and trucks, is an important marker of economic health.

cap space.

Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place

New Delhi-110 019 CIN: L74899DL1993GOI053677 Tel: 011-41732000 Fax: 011-26230201 Website: www.ifciltd.com

NOTICE

the small

BS REPORTER

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that the Meeting of the Board of Directors of IFCI Ltd. shall be held on Monday, September 14, 2020, inter-alia, to consider and approve the Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.

The Notice of the Board Meeting is also available on the Website of the npany at www.ifciltd.com and on the Websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Place: New Delhi Date: September 04, 2020

For IFCI Ltd. (Rupa Sarkar) **Company Secretary**



SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED

CIN: L23201DL2001PLC174076 Regd Office: E-20, South Extension I, New Delhi-110049 Ph: +91-120-6546670; E-mail id: towers@salasartechno.com

NOTICE CONVENING THE 19TH ANNUAL GENERAL MEETING (19TH AGM)

We wish to inform you that the 19th Annual General Meeting (19th AGM) of the Salasai Techno Engineering Limited is scheduled to be held on **Saturday, September 26, 2020 a**t 11:30 AM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to ransact the businesses mentioned in the Notice conveying the said 19th AGM

To download the Annual Report including Notice of 19th AGM of your Company for the inancial year 2019-20 you are requested to go the Company's website www.salasartechno.com

Pursuant to Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made reunder, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their ight to vote by electronic means and the business may be transacted through remote ϵ oting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The facility is available to the shareholders holding shares as on Saturday, September 19 2020 (cut off date).

Further, In view of continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs has come up with General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 that allow companies to hold Annual General Meeting (AGM) in the manner detailed in General Circular No. 14/2020, dated 08th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 through Video Conferencing (VC) and Other Audio-Visual Means (OAVM), without the physical presence of the Members at a common venue. Accordingly, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Circulars issued by the Regulators, the AGM of the Company is being held through VC/OAVM. In compliance with MCA Circular(s)/SEBI Circular, the Notice convening the Annual General Meeting and the Annual Report for the Financial Year 2019-20 is being served only via electronic mode to your email address registered with your Depository Participant /share transfer agent of the Company, as the

All the Members are informed that the remote e-Voting period commences on Tuesday September 22, 2020 at 09:00 AM (IST) and ends on Friday, September 25, 2020 at 05:00 PM (IST). The remote e-Voting will not be allowed beyond 05:00 PM (IST) on Friday, September 25, 2020 and the e-Voting module shall be disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the shareholders shareholder shall not be allowed to change it subsequently. Kindly refer to the Notice t the Members with regards to instructions for e-voting.

Further, Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the register of members and Share Transfer Books will remain closed from Saturday, 19th September, 2020 to Saturday 26th September, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and determining the members eligible to receive Dividend for the Financial Year 2019-20

n case you have any queries or issues regarding e-Voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com unde help section or e-mail to help desk.evoting@cdslindia.com. We request you to please note that all future communication to you from the Company

would be sent in electronic form to this e-mail address. Please therefore ensure to inform any change in your e-mail address to your Depository through your Depository Participant n case there is any change in your registered email address, kindly update the same with your Depository. In case of any queries, you may refer to the user manual for shareholders available at the help sections of www.evotingindia.com or contact CDSL at the following to ree telephone number: 18002005533 or 022-22728153 or contact the Company.

For Salasar Techno Engineering Limite

(Rahul Rastogi)

PearlGlobal

PEARL GLOBAL INDUSTRIES LTD. (CIN: L74899DL1989PLC036849)

Regd. Off: A-3, Community Centre, Naraina Industrial Area Phase-II New Delhi -110028 E-mail: investor.pgil@pearlglobal.com Website: www.pearlglobal.com Phone: 0124-4651000

NOTICE

NOTICE, pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday. 14th September, 2020 to consider, approve and take on record, inter-alia, Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended 30th June, 2020.

Further details are/shall be available at website of the Company at www.pearlglobal.com and that of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

for Pearl Global Industries Ltd.

Place: New Delhi Date: September 4, 2020

Company Secretary

STEEL AUTHORITY OF INDIA LIMITED (A Government of India Enterprise) NOTICE

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the following 'RECORD DATE(S)' have been fixed for reckoning the Bondholders entitled to receive interest for the under mentioned series of Bonds issued by the company.

S. No	Series Description / ISIN No (s)	Interest Pay Date (s)	Record Date (s)
1.	9.00% Secured Redeemable Non - Convertible (Taxable) Bonds - AX Series / INE114A07869	14.10.2020	18.09.2020
2.	8.80% Secured Redeemable Non- Convertible (Taxable) Bonds – AK- VII Series / INE114A07588	26.10.2020	30.09.2020
3.	8.80% Secured Redeemable Non- Convertible (Taxable) Bonds – AK- VIII Series / INE114A07596	26.10.2020	30.09.2020
4.	8.80% Secured Redeemable Non- Convertible (Taxable) Bonds – AK- IX Series / INE114A07604	26.10.2020	30.09.2020
5.	8.80% Secured Redeemable Non- Convertible (Taxable) Bonds – AK- X Series / INE114A07612	26.10.2020	30.09.2020
6.	8.80% Secured Redeemable Non- Convertible (Taxable) Bonds – AK- XI Series / INE114A07620	26.10.2020	30.09.2020
7.	8.80% Secured Redeemable Non- Convertible (Taxable) Bonds – AK- XII Series / INE114A07638	26.10.2020	30.09.2020
8.	8.35% Secured Redeemable Non- Convertible (Taxable) Bonds – BF Series / INE114A07943	19.11.2020	23.10.2020

All concerned are advised to send change of address, Bank mandates, NECS mandates, PAN etc. in respect of the bonds held in electronic form to the respective Depository Participants. Bondholders whose names appear as Beneficial Owners as on respective 'Record Date(s)', as per the list to be furnished by the Depositories would be entitled to receive interest payment. The aforesaid payment of interest shall be subject to deduction of income Tax at source as per provisions of the Income Tax Act, 1961. Bondholders eligible for exemption from Tax deduction at source, are, therefore, advised to submit exemption certificates and /or any other documents issued by the Income Tax Authorities at registered office of the Company on or before the respective 'Record Date(s)' as mentioned above.

(M B Balakrishnan) Dated: 31.08.2020

Registered Office: Ispat Bhawan, Lodi Road, New Delhi-110003.

There's a little bit of SAIL in everybody's life

website: www.technocraftgroup.com **NOTICE** Notice of the 28th Annual General Meeting, Book Closure and **E-Voting Information**

NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company will be held on Wednesday, Septembe 30, 2020 at 11.00 a.m. (IST) via two-way Video Conferencing ('VC' facility or other audio visual means ('OAVM'), to transact the busines as set out in the Notice of AGM dated August 31, 2020.

provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointmen of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM. Electronic copies of the Notice and the Annual Report of the Company for Financial Year 2019-20 is being sent only through electronic mode

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the

to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.technocraftgroup.com and the website of the stock exchanges. Any Member holding share(s) in physical mode can register their e

mail ID by following instructions provided in the Notice and any Member

holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants "DPs". The Company has engaged the services of National Depository Services Limited ("NSDL") as the authorized agency for conducting o the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 9:00 A.M. (IST) on Saturday, September 26, 2020 to 5:00 P.M. (IST) on Tuesday, September 29, 2020. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shal also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attended

participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again. Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date i.e. September 23, 2020 only shall be entitled to avail the facility of

Members who are holding shares in Physical Form or who have no registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Septembe 23, 2020; may obtain the login ID and password by sending a reques to evoting@nsdl.co.in providing Folio no. / DP ID and Client ID.

Further Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from 26th September, 2020 to 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of for the purpose of the AGM.

Any query/grievance in relation to remote e-voting can be addressed to the Company Secretary of the Company at the address/telephone/ fax numbers mentioned above or through e-mail a investor@technocraftgroup.com or send an email to evoting@nsdl.co.ir or call on toll free no: 1800-222-990.

For Technocraft Industries (India) Limited Neerai Rai

Place: Mumbai Date: September 5, 2020 **Company Secretary**

hudco

members of the Company will be held on Wednesday, the 30th September, 2020 at 3:00 p.m. IST through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Ministry of Corporate Affairs circular dated 5th May, 2020 and SEBI circular dated 12th May, 2020 to transact the business as set out in the notice. Further, Company has fixed Saturday, the 12th September, 2020 as Record date for payment of final dividend of Rs. 2.35/- per equity share for the financial year 2019-20, subject to the approval of the shareholders in the 50th AGM.

NOTICE

50thAnnual General Meeting and E-voting Information

NOTICE is hereby given that the 50th Annual General Meeting (AGM) of the

CIN: L74899DL1970GOI005276

Housing and Urban Development Corporation Ltd.

Regd. Office: HUDCO Bhawan, India Habitat Centre, Lodhi Road, New Delhi-110003, Ph.: 011-24646899, Email: cswhudco@hudco.org,

Website: www.hudco.org, Follow us on:

(A Govt. of India Enterprise) 0GOI005276 GST NO. 07AAACH0632A1ZF

Final dividend on equity shares, if declared at the AGM, will be paid within 30 days of its declaration to those members, whose names appear on Record date as beneficial owners in the records of NSDL and CDSL in respect of the shares held in electronic mode and as members in the Register of Members of the Company in respect of shares held in physical mode, after deduction of tax at the time of making payment of final dividend, as per provisions of Income

To claim exemption from deduction of tax at source including deduction at concessional rates, shareholders are required to submit the requisite documents as prescribed under the Income Tax Act, 1961 at dividend.tax@hudco.org only latest by 20th September, 2020. Detailed communication in this regard is being unloaded on website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and at Company's website at www.hudco.org. No communication will be accepted after 20th September.

2020 in this regard. Notice of the AGM alongwith the Annual Report 2019-20 is being sent only through electronic mode to those members whose email address are registered with the Depositories/ Registrar & Transfer Agent (RTA), Members whose email address is not registered, may note that the Notice and Annual Report will also be available on the company's website at www.hudco.org and websites of the Stock Exchanges at www.bseindia.com

www.nseindia.com In compliance of Section 108 of the Companies Act, 2013 read with rules made thereon and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 as amended, the Company is pleased to offer e-voting facility through the CDSL

- to all the eligible members in respect of all the items to be transacted at AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories on Wednesday, the 23rd September, 2020 (cut-off date) shall be entitled to
- vote through remote e-voting or e-voting in AGM. Date and time of commencement of remote e-voting: Sunday, the 27th September, 2020 (9:00 a.m.)

Date and time of end remote of e-voting: Tuesday, the 29th September,

2020 (5:00 p.m.) and shall not be allowed thereafter. Members holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Depositories/ RTA, can cast their votes through remote e-voting or through e-voting system during the meeting and are

requested to refer to the instructions for e-voting given in AGM notice. Members who have not registered their e-mail address so far, or want to change their e-mail ids, are requested to register/ change the same with their Depository Participant/ RTA, so as to receive all communications electronically. To avail the NACH facility, i.e., direct credit of dividend amount in the bank account, members are requested to update their bank details with

their Depository Participant.

For Housing and Urban Development Corporation Ltd.

Harish Kumar Sharma Date: 04.09.2020 Place: New Delhi Company Secretary

> Place: New Delhi Date: 04.09.2020

Company Secretary

MILLENNIUM ONLINE SOLUTIONS (INDIA) LIMITED

CIN: L72900MH1980PLC062779

Regd. Office: Flat No.53, 5° Floor, Wing No.11, Vijay Vilash Tores Building,
Ghodbunder Road, Thane 400615 IN,
Tel No. 0261-6575717 | Web site: www.mosil.co | Email ID: complianceatmillennium@gr

NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

1. NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Company will be held NOTICE is hereby given that the 40" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 30", September, 2020 at 11amthrough Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8" April, 2020, 13" April, 2020 and 5" May, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRP/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31" March.

2. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2020 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.mosil.coand on the website of the Stock Exchange at www.bseindia.com/Members are requested to part the label of the physical conjugate for the Stock of the St requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars.

3. The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company

has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/e-voting at the AGM.

4. Members of the Company holding shares in physical form or who have not registered/ updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to support@purvashare.comiorder to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or outlined the AGM. e-voting at the AGM:

 Name registered in the records of the Company;
 Dpld & ClientId, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form); Folio No., Share Certificate (For shares held in physical form);

4. E-mail id and mobile number; 5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote

through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same. For Millennium Online Solutions (india) Limited

Date: 5th September, 2020

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०५ए, हरी चेंबर्स, एस.बी. मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:६६१८४०१६/ ६६१८४०१७, ई-मेल: cosec@wallfort.com, वेबसाईट: www.wallfort.com वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची पंचवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा. एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच्या सूचनेत नमूदप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाचे परिपत्रक (एमसीए वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दि.१३ एप्रिल, २०२० सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक १२ में, २०२० नुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होईल. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी उपलब्ध असणार नाही. एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०१९-२० ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ४ सप्टेंबर, २०२० रोजी ई-मेलने पाठविले आहे आणि ते कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या भागधारकांचे कंपनी/डिपॉझिटरी/सहभागीदारकडे ई-मेल नोंद नसल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी ई-वोटिंगकरिता युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंदीकरिता खालील सचनांचे पालन करावे : **१) वास्तविक भागधारकांसाठी-**फोलिओ क्रमांक, भागधारकांचे नाव. भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील कंपनी cosec@wallfort.com किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com मेलवर पाठवावे. २**) डिमॅट भागधारकांसाठी-**डिमॅट खाते तपशील भागधारकाचे नाव, डीपी आयडी-सीएलआयर्ड (सीडीएसएल–१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल–१६ डीपी आयडी + क्लायंट आयडी) . ग्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व–साक्षांकीत–स्कॅन प्रत आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशील cosec@wallfort.com/ service@satellitecorporate.com वर पाठवावे.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सविध ्रिजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई–वोटिं प्रणालीने मतदानाची सुविधा (ई–वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. भागधारकांना ई–वोटिंग सुविध देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली

२३ सप्टेंबर, २०२० रोजी सदस्य अथवा लाभधारक मालक म्हणून ज्यांचे नाव रजिस्टरमध्ये नोंद झालेली आहे असे सभासद रिमोट इ–मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. पात्र सदस्य किंवा सूचना पाठविल्यानंतर आणि कट-ऑफ तारीखपर्यंत ज्यांनी समभाग खरेदी केले असतील त्यांनी युझर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी सीडीएसएल ला helpdesk.evotingcdslindia.co.in वर संपर्क साधावा. १० ऑगस्ट, २०२० च्या एजीएम नोटीसमध्ये देण्यात आलेल्या सचनांचे पालन करण्याची विनंती सभासदांना करण्यात येत आहे. सदर नोटीस कंपनीच्या www.wallfort.com या वेबसाइटवरून डाउनलोड करता येऊ शकते

रिमोट ई-वोटिंग रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर तारखेनंतर मतदान मान्य असणार नाही ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३, टोल फ्री १८००२२५५३३ यांना करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल

एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना आणि ज्यांनी पुर्वी मत दिलेले नाही त्यांना उपलब्ध होईल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ च्या अनुषंगाने नोटीस खालीलप्रमाणे दिली गेली आहे की २५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त कंपनीची सभासदांची नोंदणी व सामायिक हस्तांतरण पुस्तके २४ सप्टेंबर, २०२० ते ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समावेश) बंद राहतील.

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडसाठी संचालक मंडळाच्या आदेशानुसा

दीपक लाहोटी

दिनांक: ०६.०९.२०२० ठिकाण : मंबर्ड

(डीआयएन-०१७६५५११)

पूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड सीआयएन क्र.: एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.४७, ऑपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी, तुंगा पॅराडाईज हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३,

वेबसाईट: www.technocraftgroup.com २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे

महाराष्ट्र, भारत. द्र: 0२२-४०९८२२२२, फॅक्स: 0२२-२८३५६५५९,

ई-मेल: investor@technocraftgroup.com

व ई-वोटिंग माहितीची सूचना कंपनीच्या सदस्यांची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता (आयएसटी) ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी दहेरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी), अन्य ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे (ओएव्हीएम) सुविधेद्वारे आयोजित करण्यात येईल.

कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी सहवाचिता एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/ २०२० दि.८ एप्रिल. २०२०, एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२० आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टींग रेग्यलेशन्स) च्या पर्ततेनसार एजीएम सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. प्रॉक्सीच्या नेमणुकीची सुविधा एजीएमसाठी उपलब्ध होणार नाही. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएममध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

आर्थिक वर्ष २०१९-२० च्या कंपनीच्या सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रती व वार्षिक अहवालाची नोंद फक्त त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली जात आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीत किंवा सीडीएसएल/एनएसडीएल (डिपॉझिटरीज) वर नोंदणीकृत आहेत आणि ते देखील कंपनीच्या वेबसाइट www.technocraftgroup.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध रहा.

वास्तविक स्वरुपात भाग घेतलेला कोणताही सदस्य नोटीसमध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपला ई-मेल आयडी नोंदवू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक मोडमधील कोणताही सदस्य ई-मेल पत्त . संबंधित डिपॉझिटरी सहभागी डीपी वर नोंदव्/अद्ययावत करू शकतो.

कंपनीने नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) च्या ई-एजीएम आयोजित करण्यासाठी आणि ई-मतदान सविधा प्रदान करण्यासाठी अधिकत संस्था म्हणन काम केले आहे. सभासद शनिवार, २६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता ते मेंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.०० वाजता पर्यंत ऑनलाइन मतदान करू शकतात. दरस्थ ई-मतदान कालावधीच्या शेवटी, सुविधा अक्षम केली जाईल. एजीएम दरम्यान ज्या सभासदानी एजीएममध्ये हजेरी लावली आहे आणि ज्यांनी यापूर्वी मत दिले नाही अशा सभासदांनाही ई: व्होटिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एजीएमपूर्वी ज्या सदस्यांनी रिमोट ई वोटिंगद्वारे मतदान केले असेल ते व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये हजर राह शकतील किंवा सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदानाचा हक्क मिळणार नाही.

ज्या सदस्यांची नावे कट ऑफ तारखेला म्हणजेच २३ सप्टेंबर २०२० रोजी ठेवलेल्या ठेवीदारांनी ठेवलेल्या सदस्यांच्या नोंदी किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये (विद्युत भागधारणेबाबतीत नोंदवल्या गेलेल्या सदस्यांनाच रिमोट ई-मतदान सुविधेचा लाभ मिळतील.

ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरुपात शेअर्स ठेवलेले आहेत किंवा ज्यांनी आपला ई-मेल पत्त कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदविला नाही किंवा ज्या कंपनीने शेअर्स ताब्यात घेतला आहे आणि कंपनीचा नोटीस इलेक्ट्रॉनिक पाठविल्यानंतर त्या कंपनीचा सदस्य बनला आहे आणि कट ऑफ ऑफ डेट म्हणजेच २३ सप्टेंबर २०२० रोजी समभाग आहेत; फोलिओ क्रमांक, डीपी आयडी आणि ग्राहक आयडी उपलब्ध करून देऊन evotingnsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी व संकेतशब्द मिळू शकेल.

पुढील अधिसूचना म्हणून कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार सदस्यांची नोंदणी व सामायिक हस्तांतरण पुस्तके एजीएमनिमित्त २६ सप्टेंबर, २०२० ते ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत बंद राहतील.

रिमोट ई-मतदानासंदर्भात कोणतीही शंका/तक्रारी कंपनीच्या कंपनी सेक्रेटरीला वर नमूद केलेल्या पत्त्यावर/दुरध्वनी/फॅक्स क्रमांकावर किंवा investor@technocraftgroup.com ई-मेलद्वारे किंवा एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठवू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९०.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

सही/-निरज राय ठिकाण: मंबर्ड दिनांक: २७.०८.२०१९ कंपनी सचिव

PRECIOUS TRADING & INVESTMENTS LIMITED Registered Office: Ground and 3rd Floor, Prius Infinity, Paranjape 'B

Scheme, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057 **CIN**: L51900MH1983PLC029176 **E-mail**: cs@ptil.co.ir $\textbf{Website:}\ \underline{\textbf{www.ptil.co.in}}\ \textbf{Tel}: 022\text{-}42602400\ \textbf{Fax}: 022\text{-}42933533$

NOTICE

Notice is hereby given that in terms of provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th September, 2020, to consider, approve and take on record the unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020.

> For PRECIOUS TRADING & INVESTMENTS LIMITED Ashwin N. Sheth

Place: Mumbai Date: 4th September, 2020

Managing Director

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सीआयएन:एल२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ नोंदणीकृत कार्यालय: पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र. दर.: ०२१९४-२३८५११, वेबसाईट: www.harvanacapfin.com. ई-मेल: investors@haryanacapfin.com

२२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना पेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. (भाप्रवे) रोजी सहकार मंत्रालयाद वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १७/२०२० दिनांव १३ एप्रिल, २०२० सहवाचित सामाान्य परिपत्रक क. २०/२०२० दिनांक ५ मे. २०२० परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकि १२ मे, २०२० नुसार दिनांक २१ ऑगस्ट, २०२० रोजीच्या सूचनेत नमुद विषयाव विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो-व्हीज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) संपन्न होईल. एजीएम सूचनेत नमुद माहितीचे पालन करू सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल.

उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये वित्तीय वर्ष २०९९ २० करिता वार्षिक अहवाल सोबत २२व्या एजीएम सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत, कंपनी डिपॉजिटरी सहभागीदार (डीपीज) आणि कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतर एजन्ट्स (आरटीए) कडे ज्यांचे ईमेल पत्ते अभिलेखीत आहेत त्या सर्व संभासदां-

. कंपनी कायदा: २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१ चे नियम ४४ (लिस्टिंग रेग्यूलेशन्स) नुसार सभासदाना याद्वारे सूचीत करण्यात येते की एजीएममध्ये प्रस्तावित ठरावांचे कामकाज रिमोट ई-व्होटींगद्वारे आणि एजीएमच्य स्थळावर मतपत्रीकेद्वारे सुध्दा पार पाडण्यात येईल. या कारणासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉजिटरी ऑफ इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत

सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (१) रिमोट ई-व्होटींग बुधवार, २: सप्टेंबर, २०२० रोजी स.९.०० वाजता सुरू होईल आणि रिमोट ई-व्होटींग शुक्रवार. २५ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. (२) शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.०० वा. नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. (३) रिमोर ई-वोटिंग उपरोक्त तारीख व वेळेनंतर सीडीएलसएलद्वारे बंद केले जाईल आणि सदस्यांने ठरावावर दिलेले मत पुढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही. (४) इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे आणि एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट ऑफ तारीख शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० आहे. नोंद्र तारीखेला कंपनीचे सदस्य नोंत पुस्तकात नाव नोंद तसेच शेअर्सच्या भरणा केलेल्या मुल्यावर त्यांचे मतदान अधिका असतील. (५) कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे भाग संपादित करीत आहे आणि एजीएमची सचना पाठविल्यानंतर सभासद होत असेल आणि कट-ऑफ तारीख प्रथात शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० रोजी भागधाकर असेल, र्त helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती अर्ज पाठवून युजरआयर्ड आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. तथापी, कोणतीही व्यक्ती सीडीएसएलकडे ई व्होटींगसाठी अगोदरच नोंदणीकृत असेल तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डच उपयोग करून ती मतदान करू शकते. (६) ई-वोटिंगने मतदानाकरिता सुविधा एजीएममध्येही उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांना सभेत मतदानाचा अधिकार असेल. (७) ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग सभेपूर्वी त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. (८) सदर सूचन कंपनीच्या www.haryanacapfin.com वेबसाईटवर आणि सीडीएसएल https://www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे किंवा ज्यांचे ई-मेल कंपनी/आरटीएकडे नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ई–मेल नोंद करून एजीएम दरम्यान ई–वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने मत देता येईल, सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे नाव, पर्ण पत्ता फोलिओ क्र. कंपनीकडे धारण भागांची संख्या तसेच पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रव व खालील दस्तावेजांची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत जेस आधारकार्ड, वाहन परवाना ओळखपत्र, पारपत्र, कोणतेही शासकीय दस्तावेज असे निवास पुरावा म्हणून कंपनीकडे नोंद सदस्य म्हणून त्यांचे स्वाक्षरी केलेले विनंती पत्राची स्कॅन प्रत investors@haryanacapfin.com किंवा rta@alankit.com ई-मेल करून एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० प्राप्त करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंव

ई-वोटिंग माहितीकरिता सदस्यांनी एजीएम सूचनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. विद्युत विरुपात काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी फ्रिकेन्टली आस्कड केश्चन (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा आणि www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनव उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा श्री. राकेश दळवी यवस्थापक, सीडीएसएल, सेन्ट्रेल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग लो अर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना त्यांचे ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर कळवावे किंवा ०२२ २३०^५८८५४२/४३ वर संपर्क करावा किंवा मे. अलकींत असाईनमेन्टस् लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. जे.के. सिंगला, अलकींत हाऊस, ४ई/२, इंडेवालन विस्तारीत, नवी दिल्ली-११००५५, भारत यांना rta@alankit.com ई-मेल किंवा 0११-४२५४१२३४ वर संपर्क करावा.

एजीएम सूचनेत नमुद ठरावांवरील मतदानाचा निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासा घोषित केला जाईल. घोषित झालेला निकाल तपासनींच्या अहवालासह कंपनीच्य www.harvanacapfin.com आणि सीडीएसएलच्या वेबसाईटवर अध्यक्षाद्वारे किंवा त्यांच्याद्वारे नियुक्ती व्यक्तीद्वारे घोषित झाल्यानंतर त्वरीत प्रसिद्ध केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविला जाईल.

हरयाणा कॅपफिन लिमिटेडकरिता

ठिकाण: गुरूग्राम दिनांक: ०४.०९.२०२० संध्या तिवारी कंपनी सचिव

कामदगिरी फॅशन लिमिटेड सीआयएन: एल १७ १२०एमएच १९८७पीएलसी ०४२४२४ **नोंदणीकृत कार्यालय:** ए-४०३, द क्युब, एम व्ही रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९, भारत. द्र:११-२२-७१६१३१३१, फॅक्स:९१-२२-७१६१३१९९,

वेबसाईट: www.kflindia.com ई-मेल: cs@kflindia.com व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

तुम्हाला येथे सुचित करण्यात येत की कोविड–१९ सर्वत्र उद्रेक लक्षात घेता, कामदगिरी फॅशन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/मीटिंग) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/अन्य ऑडिओ–व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी अधिनियम २०१३ च्या लागू तरतुदींचे पालन आणि त्यानुसार बनविलेले नियम सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत ारिपत्रक दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे, २०२० (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणतात) आणि भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाचे १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसार आयोजित केली जाईल.

कंपनीच्या सदस्यांचे ३३वी (तेहतीस) एजीएम मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता (आयएसटी) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वतीने देण्यात येणाऱ्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम आयोजित करण्याच्या नोटिसात नमूद न्यानसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केले जातील.

सभेच्या नोटीसची पत आणि २०९९-२० या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाची पत कंपनीच्या वेबसाइट www.kflindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाइटवर

सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये भाग घेऊ शकतात त्यासंबंधीचा तपशील एजीएमच्य सूचनेमध्ये प्रदान केला जाईल. त्यानुसार, कृपया लक्षात घ्या की कोविड–१९ प्राद्र्भाव सर्व देशभर .. असलेला संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी वैयक्तिकरित्या कंपनीच्या ३३व्या एजीएममध्ये भाग घेण्याची आणि त्यात सहभागी होण्याची कोणतीही ारतूद केलेली नाही. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बैठकीस उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरमची गणना करण्याच्या उद्देशाने केली जाईल.

कंपनीच्या वार्षिक अहवालासह एजीएमला बोलविणारी नोटीस ज्या सदस्यांनी आपला ई–मेल पत्ता कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) कडे नोंदविला असेल त्यांना पाठविला जाईल. सेबीच्या परिपत्रकानुसार ३३व्या एजीएम नोटीसच्य वास्तविक प्रती आणि वार्षिक अहवाल कोणत्याही समभागधारकाला पाठविला जाणार नाही.

ई–मतदान सेवा (रिमोट ई–वोटिंग) द्वारे देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांच्या संदर्भात एनएसडीएलमार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा कंपनीला आपल्या सदस्यांना प्रदान करण्यात आनंद झाला आहे. याव्यतिरिक्त कंपनी एजीएममध्ये ई-नतदान करण्याची सविधा देखील प्रदान करेल. एजीएमपर्वी/एजीएम येथे रिमोट ई–मतदानार्च विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

रजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स ठेवलेले आहेत किंवा ज्यांनी आपला ईमेल पत्ता कंपनीकडे नोंदविला नाही त्यांनी रिमोट ई–मतदान किंवा ई–मतदान प्रणालीद्वारे आपले मत देऊ शकतात.

ई-मेल पत्त्याची कायमस्वरूपी नोंदणी करण्यासाठी डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स असणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की ते त्यांच्या डीपीकडेच अपडेट करावेत आणि जर सदस्यांकडे वास्तविक न्वरुपात शेअर्स असतील तर त्यांना आरटीएकडे support@sharexindia.com rnt.helpdesk@linkintime.co.in वर लिह्न ते अद्ययावत करण्याची विनंती केली जाते.

सेबीने सर्व कंपन्यांना गुंतवणूकदारांना इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ईसीएस) च्या माध्यमातून n)णत्याही पेमेंटसाठी (डिव्हिंडंडसह) डिपॉझिटरीजद्वारे सादर केलेल्या बँक खात्याचा तपशील ग्रापरणे अनिवार्य केले आहे. सदस्यांना ईसीएस सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आणि त्यांच्या संबंधित डीपी आणि/किंवा कंपनीच्या आरटीएमध्ये विहित नमुन्यात बँक खात्याचा नपशील अद्यतनित करण्याची विनंती केली जाते

मुंबई

03.09.2020

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित सही/ गौरव के. सोनी कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई सदस्यत्व क्र.ए५५०४०

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड **सीआयएनः**एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ नोंदणीकृत कार्यालय: ४१०/४११, खटाव हाऊस, मोगललेन, माहिम (प.), मुंबई-४०० ०१६.

दुरः:०७९-२२८२००१३, फॅक्सः:०७९-२२८२०४७६ ई-मेलः secretarial@refnol.com वेबसाईटः www.refnol.com व्हिडिओ कॉन्फरन्स / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

प्तचना याद्वारे दिली आहे: कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या तरतुर्दीचे पालन करून सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१३ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाच्या परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि. १३ एप्रिल, २०२० आणि दि. ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) नुसार रेफनॉल रेझिन्स अँह केमिकल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जात आहे.

कंपनीची ३९वी एजीएम मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी १२.०० वाजता व्हीसी/ओएव्हीएमम् आयोजित केला जाईल. कंपनीचे सदस्य एनसीडीएलच्या www.evoting.nsdl.com संकेतस्थळाव प्रथम येतील तर प्रथम सेवा या तत्त्वावर लॉग इन करून व्हीसी/ओएव्हीएममार्फत एएजीएममध्ये उपस्थित राहू शकतील. एजीएमच्या नोटिसला दिलेल्या नोट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे सदस्यांना विनंती करण्यात आर्ल आहे की व्हीसीमार्फत एएजीएममध्ये हजर राहण्याची आणि विद्युत स्वरुपात मतदान करण्याबाबत सर्व सूचन काळजीपूर्वक वाचा.

कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुपालनानुसार, एमसीएच्या परिपत्रकांसह वाचन केलेल्या सूचीबद्धता नियमावर्ल कंपनीचा वित्तीय वर्ष (२०१९-२०) चा वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) सह कंपनीच्या ३९व्या एजीएमच्य सूचनेचा समावेश आहे ते ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत त्यांन पाँठविले जाईल. कंपनीचा ३९वा एजीएम सचना समाविष्ट वार्षिक अहवाल कंपनीच्या www.refnol.com वेबसाइटवर उपलब्ध होईल आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध असेल.

कंपनीचे सदस्य ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा ज्यांनी आपला ईमेल आयडी कंपनीकड़े नोंद्रवित नसेल त्यांनी एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर मतदानाचा कालावधी किंवा एजीएम दरम्यान सदस्यांन नोटीसमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार विद्युत स्वरुपाने (रिमोट ई–वोटिंग कालावधी दरम्यान) आपले मत विद्युत

ईमेलद्वारे पुढील कागदपत्रे मिळविण्यासाठी ईमेल आयडी नोंदणी करण्याची प्रक्रियाः

ए. वास्तविक स्वरुपात समभाग असलेल्या सदस्यांना त्यांच्या ईमेल आयडी नोंदणीसाठी त्यांच्या डिपॉझिटर सहभागीदारकडे (डीपी) संपर्क साधावा अशी विनंती केली जाते,

बी. वास्तविक स्वरूपात समभाग असलेले सभासद आपला ईमेल आयडी कंपनीच्या निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदवू शकतात.

ज्या सदस्यांना एजीएमच्या आधी किंवा दरम्यान सहाय्य आवश्यक असेल ते एसीएममध्ये व्हीसीमार्फत किंव इलेक्ट्रॉनिक मतदानासाठी सहभागी होण्यासाठी एनएसडीएलशी संपर्क साधू शकतातः १८००–२२२–९९८ किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता.

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरि

बिलाल टोपीय ठिकाणः मुंबई दिनांकः ०४.०९.२०२०

झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड) सीआयएनः एल२९२२०एमएच१९६०पीएलसी०११७७३

नोंदणीकृत कार्यालय: ५ वा मजला, इंडस्ट्री हाऊस, १५९, चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई -४०० ०२० ईमेल: zenith@zenithsteelpips.com; वेबसाइट: www.zenithsteelpips.com; दूष्ट्यनी क्रमांक ०२२-६६६१६८४००, फॅक्स: ०२२-२२०४७८३५

५८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात माहिती

नहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.०८ एप्रिल २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल. २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रव क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ , २०२० नुसार कंपन्यांना एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

. . நंपनीची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २९ सप्टेंबर २०२० रोजी सायं.०५:०० गजता होणार आहे. एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हीसी/ ओएव्हीएम ५८व्या एजीएममध्ये सामील होण्यासाठी आणि रिमोट ई-मतदानात भाग घेण्यासाठी किंवा एजीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे मत नोंदविण्याच्या पद्धती सूचना अधिसूचनेत नमूद केल्या आहेत ई-मेल नोंदवणे/अद्ययावत करणे:

एमसीएच्या परिपत्रकाच्या अन्वये ज्या भागधारकांनी आपला ईमेल पत्ता नोंद्विला नाही आणि परिणामी ई-मतदान नोटीस प्राप्त झाली नाही त्यांनी आपला ईमेल कंपनीच्या निबंधक आणि सामायिक हस्तांतरण एजंट, बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे लिंक https://https:// bigshareonline.com/InvestorRegistration.aspx वर क्लिक कररून तात्पुरते नोंदविला जाऊँ शकतो आणि त्यानंतर मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे नमूद केले आहे

इलेक्टॉनिक फोलिओ: (अ) https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx लिंकला भेट द्या.

(बी) कंपनीचे नाव सिलेक्ट करा

(सी) भागधारकांनी डीपीआयडी-सीएलआयडी/फोलिओ क्रमांक आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करावे. (डी) भागधारकांनी ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक प्रविष्ट करावे.

्री (ई) सिस्टम क्लायंट आयडी आणि पॅनची सत्यता तपासते आणि मोबाइलवर ईमेल पाठवते आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ईमेल पाठवते. एफ) भागधारकांनी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एसएमएस आणि ईमेलद्वारे प्राप्त ओटीपीमध्ये

प्रवेश करावे (ओटीपी ५ मिनिटांसाठी वैध असेल) (जी) सर्व्हिस केलेल्या सूचना आणि वार्षिक अहवालाच्या मर्यादित उद्देशाने सिस्टम ईमेल आयडीची पुष्टी

करतो (एच) सिस्टम ई-व्होटिंगची नोटीस आणि प्रक्रिया भागधारकांनी दिलेल्या ईमेलवर पाठवेल

वास्तविक फोलिओ: (ए) लिंकला भेट द्या https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx

(बी) कंपनीचे नाव निवडा (सी) भागधारक प्रत्यक्ष फोलिओ क्रमांक आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करेल.

(डी) पॅन क्रमांक रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्यास, एक प्रमाणपत्र क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी भागधारक ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी भागधारक (फ) सिस्टम फोलिओ क्रमांक आणि पॅन/प्रमाणपत्र क्रमांकांची सत्यता तपासते आणि मोबाइलवर ईमेल

पारवरे आणि प्रमाणीकाण काण्यासाठी हमेल पारवरे भागधारकांनी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एसएमएस आणि ईमेलदारे प्राप्त ओटीपीमध्ये प्रवेश करावे. (ओटीपी ५ मिनिटांसाठी वैध असेल)

(ह) पॅन उपलब्ध नसल्यास, पॅनची योग्य स्वाक्षरी केलेली स्कॅन प्रत अपलोड करण्यास सिस्टम विचारेल (आय) सिस्टम ईमेल आयडीच्या नोंदणीची पुष्टी करते.

(क्ष) सिस्टम ई-व्होटिंगची नोटीस आणि प्रक्रिया भागधारकांनी दिलेल्या ईमेल वर पाठवेल हे स्पष्ट केले आहे की ईमेल पत्त्याच्या कायम नोंदणीसाठी, भागधारकांना संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडून डिपॉझिटरीकडे इलेक्ट्रॉनिक होल्डिंगच्या संदर्भात आणि कंपनीच्या रजिस्ट्रारकडे

आणि शेअर-ट्रान्स्फर एजंट, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे वास्तविक भाग

संबंधित ईमेल पत्त्याची नोंदणी करण्याची विनंती केली जाते. ज्यांनी आपला ईमेल पत्ता आधीपासून नोंदणीकृत केला आहे त्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागी/ कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजटसह त्यांचे ईमेल पत्ते वैध ठेवण्याची विनंती केली

मंडळाच्या आदेशान्वये झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्टीज लिमिटेड (पूर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड)

ठिकाण: मुंबई दिनांक:०४.०९.२०२०

ग्हभागीमार्फत अद्यतनित करा.

सही/ मिनल पोटे पुर्णवेळ संचालक

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

दर.क.:(०२२) हृहह ३५४५ ह. फॅक्स क.:(०२२) – हृहह ३५४६० वेबसाईट:www.aurolabs.com. ई-मेल:auro@aurolabs.com सीआयएन: एल३३१२५एमएच१९८९पी

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना . वेथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३१ मार्च २०२० रोजी नंपलेल्या वर्षाकरिता सोमवार, २८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

कोविड-१९ प्रादुर्भाव सर्व देशभर साथीच्या पार्श्वभूमीवर, सहकार मंत्रालयाने सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२८ दि.८ एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल. २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रव क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१_/ सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय सभा घेण्यास अनमती मिळाली आहे. तदनसार एमसीए परिपत्रक व कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी आणि सेर्ब (एलओडीआर) अधिनियम, २०१५ नुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल १२ मे, २०२० रोजीच्या एमसीए परिपत्रक आणि सेबीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने वार्षिक सर्वसाधारण सभा . नंचालकांचा अहवाल, लेखापरीक्षण वार्षिक अहवाल, ऑडिटर रिपोर्ट इत्यादी संबोधण्याची नोटीस फक्त ज्य सभासदांचे ईमेल आरटीए/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविले जात आहे सदस्यांनी लक्षात घ्यावे की वित्तीय वर्ष २०१९–२०२० चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाइट, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटस, अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com संकेतस्थळावर उपलब्ध असेल. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवले नाहीत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके इत्यादींसह वेळोवेळी सर्व संप्रेषण प्राप्त करण्यासाठी समान नोंदणी कण्याची विनंती केली जाते.

वास्तविक स्वरुपात शेअर्स असणाऱ्या सदस्यांसाठी, कृपया पॅनची स्कॅन केलेली स्वतःची साक्षांकित प्रत व नदस्याच्या नोंदणीकृत पत्त्यास पाठिंबा दर्शविणाऱ्या कोणतेंही दस्तऐवज (जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट बँक स्टेटमेंट, आधार) आरटीएच्या purvashare.com/http://www.purvashare.com/emailphone-udation ईमेलवर अद्यतनित/नोंदणी करू शकतात.

डिमॅट स्वरूपात समभाग असलेल्या सदस्यांसाठी कृपया आपला ईमेल पत्ता आपल्या संबंधित डिपॉझिटर्र

कंपनी अधिनियम २०९३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने सेबीच्या नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) विनियम २०१५ नसार कंपनीने आपल्या सदस्यांना इलेक्टॉनिकद्वारे मतदानाच हक बजावण्याची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान सेवांच्या सर्व ठरावांवर. एकतर वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद, तारखेला म्हणजे २१ सप्टेंबर २०२० एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्य यवसायाचा व्यवहार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देऊ शकतात.

रिमोट ई–मतदान कालावधी २५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि ते २८ सप्टेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल, या कालावधीत कंपनीच्या समभागधारकांर्न ११ सप्टेंबर, २०२० च्या कट–ऑफ तारखेला (रेकॉर्ड तारखेनुसार) प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरुपात समभाग धारण केले आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने मत देण्याचा अधिकार असेल. ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे त्यांचे मत दिलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल.

एजीएम दरम्यान सदस्यांना इलेक्टॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सविधा प्रदान केली जाईल आणि . रजीएममध्ये भाग घेतलेले सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-बोटिंगद्वारे मत दिले नाही, ते एजीएम दरम्यान मतदानाच हक्क वापरण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले आहे ते देखील , जीएममध्ये हजर राहू शकतील आणि पात्र असतील पण त्यांना एजीएम दरम्यान मत देण्यास पात्र ठरणार नाही. ई–वोटिंग सुविधा www.evotingindia.com या लिंकवर उपलब्ध असेल आणि एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदान, एजीएम दरम्यान ई-मतदान आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३१व्या एजीएममध्ये सामील होण्यासंबंध नवार सूचना नोटीसच्या नोट्समध्ये दिल्या आहेत

एजीएमची नोटीस पाठविल्यानंतर आणि २१ सप्टेंबर २०२० रोजी समभाग धारण केल्यानंतर जो कंपनीचा सदस्र बनला असेल त्याने पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (रजिस्ट्रार आणि कंपनीचे हस्तांतरण एजंट) कडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारींचे निवारण श्री. राकेश दळवी, (सीडीएसएल)

. तेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरॅक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांनो संपर्क करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३. निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने ई–मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी स्क्रूटनीझर म्हणून जीएमजे ॲण्ड असोसिएटसचे भागीदार श्री. महेश सोनी त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती सोनिया चेड्डीयर यांची नेमणुक केली आहे. ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००२३०७८४ ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

(सीआयएन: एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८ नोंदणीकृत कार्यालयः १४५/ए, भित्तल टॉक्र, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ द्रूरः:९१-२२-४३३३७२००, फॅक्स: +९१-२२-२२८७३०२२, वेबस्ताईट: www.blackrosechemicals.com

ई-मेल:investor@blackrosechemicals.com ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनीच्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.३०वा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) कंपनी अधिनयम २०१३ च्या न्याका का नारा पर्वे (क्यांग)जा व जानका निरूपुक्त स्वाता का निर्माण का का निर्माण का विकास के किया है। सर्वे लागू तरवृद्धी आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि मारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बौर्ड ऑफ इंडिया (सेबी) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ नुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.०८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक के १९७/२०२० दि १३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक के २०/२०२० दि. मे, २०२० (एमसीए परिपत्रक) आणि सेबी (यापुढे आवश्यक परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सदस्यांना सहभागी होता येईल. व्हीसी/ ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केल

संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनानुसार एजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि वार्षिक अहवाल २०१९– २० ज्यांचे ई–मेल कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदणीकृत आहे अशा सर्व समासदांना पाठविला जाईल. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइट www.blackrosechemicals.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर अर्थात बीरपई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असतील. ई–मेल आणि बँक खात्याचा तपशील नोंदवणे / अद्ययावत करणे:

ज्या सदस्यांनी अद्याप इलेक्ट्रांनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमांद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात लामांश प्राप्त करण्यासाठी ई–मेल पत्ता आणि बँक खात्याचा तपशील नोंदविला नाही, खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करण्यासाठीः

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी http://www.satellitecorporate.com/ formproducure.php या लिंक वर जाऊन बँक मेंडेट फॉर्म डाउनलोड करून त्याची नोंदणी/अद्ययावत करण्याची विनंती केली जाते. सदस्यांनी विनंती आहे की फॉर्म भरावा आणि फॉर्ममध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह फॉर्मची स्कॅन केलेली प्रत रजिस्ट्रार/हस्तांतरण एजंट्स सेटेलाइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) च्या service@satellitecorporate.com वर किंवा कंपनीच्या investor@blackrosechemicals.com वर पाठवावेत.

डिमॅट स्वरुपात भागधारणा सदस्यांना त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अद्यतनित करण्याची आणि बँक खात्याच तपशील डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) कडे अद्यतनित करावा ज्यांकडे ते डिमॅट खाते ठेवतात

ई-वोटिंगद्वारे मत देण्याचे कार्यः इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (ई-मतदान) एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सदस्यांना व्यवसायावर मत

रक्षप्राणि प्रतिपान अन्याताक्षर (४ निवान) रुपाराच्या वृद्धाता मृत्यु करवाज्ञाच रास्त्वाना व्यवसावादर स्ट टाकण्याची संघी असेत. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी रिमोटनं (रिमोट ई-वोटिंग) मतदा करण्याची पद्भत आणि ज्यांनी आपला ई–मेल पत्ता नोंदविला नाही अशा सदस्यांसाठी एजीएमच्या सूचनेत प्रदा

केले गेले आहेत. कंपनीच्या www.blackrosechemicals.com वेबसाइटवर आणि एनएसडीएल www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील तपशील उपलब्ध असतील. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा एजीएमवर देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांचे दूसस्थ ई–मतदानाद्वारे मत नोंदलेले नाहीत, ते एजीएमवर मतदान

करण राज्याता. ई-मतदानाद्वारे मतदानासाठी लॉगिन प्रमाणपत्रे सदस्यांना ई-मेलद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतील. ज्या सदस्यांना ई-मेल प्राप्त झाले नाही किंवा ज्यांचा ई-एमिल पत्ता कंपनी/आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत नसेल

त्यांनी एजीएमच्या नोटिसमध्ये दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून लॉगिन प्रमाणपत्रे तयार करु शकतात. समान लॉगइन परिचयपत्रे व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४, सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण समेनिमित्त आणि लाभांशास भागधारकांच्या अधिकार निश्चितीसाठी मंगळवार, २२ ुरार आचन रायाजार रायाजार हो। सन्देबर, २०२० ते मंगळवार, २९ सन्देबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

सभासदांना विनंती आहे की एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व टिपा काळजीपूर्वक वाचाव्यात आणि विशेष म्हणजे एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, एजीएम दरम्यान रिमोट ई-मतदान किंवा ई-वोटिंग पद्धत निटपणे

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेडकरीत

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

नेविल अवलान

ठिकाण: मंबर्ड

युनायटेड व्हॅन डेर होर्स्ट लिमिटेड कॉर्पोरेट ओळख क्रमांक(सीआयएन) एल ९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ नोंदणीकृत कार्यालयः ई-२९/३०, तळोजा, रायगड ४१०२०८ महाराष्ट्र, भारत

दूरध्वनीः ९१ २२ २७४१२७२८/२९ फॅक्सः ०२२ २७४१०३०८

संकेतस्थळ: www.uvdhl.com ई मेलः uvdhl29@gmail.com व्हिडिओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी) / इतर दृक्श्राव्य साधनांद्वारे(ओएव्हीएम) माध्यमातून घेण्यात यावयाच्या व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान आणि पुस्तके बंद रहाण्याबाबतची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की युनायटेड व्हॅन डेर होर्स्ट लिमिटेडची ३३ वी(तेहेतिसावी) वार्षिक प्तर्वसाधारण सभा(एजीएम) सूचनेत माहितीस्तव सादर केलेले कामकाज पार पाडण्यासाठी सोमवार, २८ सप्टेंबर,२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी) /इतर दृक्श्राव्य साधनांद्वारे-(ओएव्हीएम) घेतली जाईल. त्याबाबत एजीएमची सूचना वित्तीय वर्ष २०१९-२० च्या वार्षिक अहवालासह ईमेल समभागधारकांना(ज्यांचे ईमेल आयडी २८ ऑगस्ट २०२० रोजी कंपनी/सहभागी डिपॉझिटरीक-डे नोंदणीकृत आहेत) पाठवण्यात आले असून कंपनीचे संकेतस्थळ म्हणजे www.uvdhl.com वर तसेच स्टॉक एक्स्चेंज जेथे कंपनीचे भांडवली समभाग सूचीबद्ध केले आहेत, त्यांचे संकेतस्थळ म्हणजे बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया म्हणजे (www.nseindia.com) तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेडचे (सीडीएसएल)संकेतस्थळ (www.evoting.nsdl.com) वर उपलब्ध करून दिले आहे. कोविड-१९ महामारीचा उद्रेक लक्षात घेऊन, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने(एमसीए) आपल्या ५ मे २०२० च्या परिपत्रकानुसार, सहवाचता १३ एप्रिल २०२० आणि ८ एप्रिल,२०२० तारखेच्या परिपत्रकानुसार(एकत्रितपणे ज्यास एमसीए परिपत्रक असे संदर्भित केले आहे) आणि सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने १२ मे २०२० रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/२०२०/७९ परिपत्रकानुसार, ज्यांचे इमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागीं/ आरटीएकडे नोंदणीकृत आहेत, अशा सभासदांना वार्षिक सर्वसाध-ारण सभेची सूचना लेखा परिक्षित वित्तीय विवरण इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारा पाठवण्यात आले आहे. वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक वितरण प्रक्रिया शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० रोजी पूर्ण करण्यात आली आहे. कंपनीने सदरहू विवरण कंपनीचे संकेतस्थळ www.uvdhl.com वरही अपलोड केले आहे. एजीएमची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेडचे (सीडीएसएल)संकेतस्थळ(www.evoting.nsdl. com) वरही तसेच मुंबई स्टॉक एक्स्चेंज जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध केले आहेत, त्यांच्या संकेतस्थळावर

इमेल आयडीची नोंदणी/सुधारित करण्याची पद्धती

ज्या समभागधारकांनी आपले इमेल आयडी अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना खालील प्रमाणे

आपले इमेल आयडी नोंदणीकृत करण्याची विनंती करण्यात येत आहे: १.ज्या समभागधारकांकडे भौतिक स्वरूपात समभाग आहेत आणि ज्यांनी आपले इमेल आयडी सुध-आरित केलेले नाहीत, त्यांना कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट म्हणजे मेसर्स लिंक इनटाईम इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ (www.linkintime.co.in) वर आवश्यक माहिती जशी की खाते क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत(पुढून आणि पाठीमागून),पॅनकार्डची

स्वयंसाक्षांकित प्रत आणि आधार कार्डची स्वयंसाक्षांकित प्रतीसह नोंदणीकृत करू शकतात. २.डिमटेरियलिइड स्वरूपात समभाग धारण करणार्या समभागधारकांनीः कृपया डिमॅट खात्याच तपशील(सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी अधिक . ोएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खात्याचे विवरण, पॅन(स आधार कार्ड(स्वयंसाक्षांकित आधार कार्ड प्रत) कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट म्हणजे मेसर्स लिंकइनटाईम इंडिया प्रा.लि. यांच्या संकेतस्थळावर(rnt.helpdesk@linkintime.co.in

३. इमेल आयडीची नोंदणी करण्याबाबत कोणत्याही शंका/अडचणी असतील तर समभागधारकांर्न लिंक इन टाईमला rnt.helpdesk@linkintime.co.in वर लिहू शकतात.

एजीएमच्या दरम्यान दूरस्थ ई मतदान आणि ई मतदान बाबतीत

समभागधारकांना कळवण्यात येत आहे की कंपनी(व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम,२०१४ त्र्या(कोणतीह सुधारणा, दुरूस्ती किंवा फेरकायद्यांसह) अनुच्छेद १०८ च्या तरतुदीचे, सर्वसाधारण सभेबाबत इन्स्टिट्यूट ऑफ सेक्नेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सेबी सूचीबद्ध करण्याबाबत नियमन आणि सचिव-ात्मक मानक-२(एसएस २) नियमन ४४ चे अनुपालन करत,कंपनी दूरस्थ ई मतदान सुविधा समभागधारकांना एजीएमच्या अगोदर, एजीएमच्या नोटिसीमध्ये माहितीस्तव सादर केलेल्या सर्व प्रस्तावांवर मत देण्यासार्ठ पुरवत आहे. याव्यतिरिक्त, एजीएम सुरू असताना कंपनी ई मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाची सुविधा

दूरस्थ ई मतदान कालावधी शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी(सकाळी १० वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार)सुरू होत असून रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी (सायंकाळी ५ वाजता भारतीय प्रमाण वेळ) संपृष्टात येत आहे. या कालावधीत, भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात समभाग धारण करणार्या कंपन-ीच्या समभागधारक कट ऑफ तारखेला म्हणजे सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी आपली मते, नोटिसीमध्ये सादर केलेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे दूरस्थ ई-मतदानादारे देऊ शकतील आणि समभागधारकांचे मतदान हक्क हे कट ऑफ तारखेला डिकटी शेअर पेडअप भांडवलाच्या प्रमाणात असतील. मतदान झाल्यानंतर दूरस्थ ई मतदान मोड्यूल सीडीएसएलकडून अक्षम करण्यात येईल आणि सदरह तारीख आणि वेळेनंतर समभागधारकांना मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. समभागधारकाने एकदा एखाद्या प्रस्तावावर मत दिले की सदर समभागधारकाला त्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून जे समभागधारव एजीएमला उपस्थित असतील आणि ज्यांनी दुरस्थ ईमतदान माध्यमातून मतदान केले नसेल, त्यांना इतर काही कारणांनी मतदान करण्यास मनाई केली नसेल तर, ते एजीएममध्ये ई मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या समभागधारकांनी दूरस्थ ई मतदानद्वारे मतदान केले असेल, ते एजीएमला उपस्थित राह् शकतात, परंतु एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र नसतील. ज्यांची नावे कटऑफ तारखेला डिपॉझिटरीने राखलेल्या सभासदांच्या नोंदणीपुस्तिकेत किंवा लाभमालकांच्या पुस्तिकेत नावे आहेत, त्यांना दुरस्थ ई मतदान सुविधा तसेच एजीएममध्ये मतदानाची सुविधा प्राप्त करू शकतील

नोटीस पाठवल्यानंतर एखाद्या व्यक्तिने समभाग अधिग्रहित केले असतील आणि कंपनीचा सभासव झाला असेल आणि कटऑफ तारखेला समभाग धारण करत असेल तर तो .. वर विनंतीपत्र पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतो. मात्र, दूरस्थ ई मतदानासाठी तो किंवा ती अगोदरच सीडीएसएलकडे नोंद्रणीकृत असेल तर तो किंवा ती त्याचे किंवा तिचे अस्तित्वात असलेले युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग मत टाकण्यासाठी करू शकते. डिमॅट पद्धतीने, भौतिक स्वरूपात किंवा ज्या समभागधारकांनी अद्याप आपले इमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत, अशा समभागधारकांसाठी दूरस्थ ई मतदान/ई मतदान करण्याची पद्धतीची माहिती एजीएमच्या नोटीसीत दिली आहे. ई मतदानाबद्दल कोणत्याही शंका किंवा तक्रारी असतील तर समभागधारकांनी .. ला लिहावे किंवा श्री. नितीन कुंदर(०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब नाखानी (०२२–२३०५८५४३) किंवा राकेश दळवी(०२२–२३०५८४५२) यांच्याशी संपर्क साधावा.

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून मतदानाच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी राकेश दळवी, व्यवस्थापव सीडीएसएल)सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस(इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरॅथॉन फ्युचुरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल(पूर्व),मुंबई ४०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतील किंवा .. ला इमेल पाठवता येईल किंवा ०२२ २३०५८४५२/५३ ला दूरध्वनी करू शकता. दुरस्थ ई मतदान प्रक्रिया आणि एजीएमच्या वेळेस योग्य आणि पारदर्शक पद्धतीने इ मतदान होण्यासार्ठ

छाननीची जबाबदारी कंपनी सेक्रेटरी श्री शशांक घैसास (सदस्यता क्रमांक एसीएस ४०३८६) यांची छाननीकतं म्हणून नेमणूक केली आहे. दूरस्थ इ मतदान आणि एजीएममध्ये टाकलेल्या मतांचे निकाल एजीएम संपल्यानंतर किमान ४८ तास भगोदर जाहीर केले जाणार नाहीत. जाहीर झालेले निकाल, छाननीकर्त्यांच्या अहवालासह, जाहीर झाल्यावर लगेचच कंपनीचे संकेतस्थळ .. वर टाकले जातील तसेच स्टॉक एक्स्चेंज जेथे कंपनी सूचीबद्ध आहे त्या बाँबे

स्टॉक एक्स्चेंज .. वर टाकले जातील आणि बीएसई लिमिटेडला कळवले जातील पुस्तक बंद कंपनी कायदा २०१३ चे अनुच्छेद ९१ आणि सेबीच्या लागू असलेल्या नियमनाच्या (सूचीबद्ध बंधने भाणि प्रकटीकरण आवश्यकता) अनुरोधाने नियमन २०एल५(सूचीबद्ध नियमन), सभासदांचे रजिस्टर आणि कंपनीचे समभाग हस्तांतरण पुस्तक सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० पासून सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट), ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी ३३ वी वार्षिक सर्वसाधारण

सभा घेण्याच्या उद्देष्याने कंपनीच्या सभासदांचे रेकॉर्डवर घेण्यासाठी बंद रहातील. संचालक मंडळ करता आणि च्या वतीने युनायटेड व्हॅन डेर होर्स्ट लिमिटेड

जगमीनसिंग सभरवाल

दिनांक ५ सप्टेंबर, २०२०

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्रमांक ००२७०६०।

स्थळ मुंबई

सही/-